

...continued from previous page.

BID/OFFER PROGRAMME:**ANCHOR INVESTOR BIDDING DATE OPENED AND CLOSED ON : MONDAY, DECEMBER 30, 2024****BID/OFFER OPENED ON : TUESDAY, DECEMBER 31, 2024****BID/OFFER CLOSED ON : THURSDAY, JANUARY 02, 2025**

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the "SEBI ICDR Regulations"). The Offer is being made for at least 25% of the post-issue paid-up Equity Share capital of our Company. This issue is being made through the Book Building Process in accordance with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") and such portion as the "QIB Portion", provided that our Company in consultation with the BRLM may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders out of which (a) one third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹200,000 and up to ₹1,000,000 and (b) two-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹1,000,000 provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders and not less than 35% of the issue shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations subject to valid bids being received at or above the Offer Price. All Potential Bidders, other than Anchor Investors, are required to participate in the Issue by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) and UPI ID in case of UPI Bidders using the UPI Mechanism, as applicable, pursuant to which their corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicated Banks ("SCSBs") or by the Sponsor Banks under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Offer Procedures" on page 423 of the Prospectus.

The bidding for Anchor Investor opened and closed on Monday, December 30, 2024. The company received 11 applications from anchor investors for 5,349,018 equity shares. The Anchor investor price was finalized at ₹ 215 per Equity Share. A total of 3,630,000 shares were allocated under the Anchor Investor Portion aggregating to 7,80,45,000.

The Offer received 5,252,041 applications for 1,973,853,468 Equity Shares (prior to rejections) resulting in 163.13 times subscription. The details of the applications received in the issue from various categories are as under (before rejections):

Sr. No.	Category	No of Applications received	No. of Equity Shares applied	No. of Equity Shares available for allocation (as per Prospectus)	No. of times subscribed	Amount (₹ in millions)
A	Retail Individual Bidders	4,862,589	460,867,491	4,235,000	108.82	99,130.23
B	Non-Institutional Bidders - More than ₹20 million Up to ₹1.00 million	252,472	259,056,084	605,000	428.19	55,637.77
C	Non-Institutional Bidders - Above ₹1.00 million	136,804	666,390,891	1,210,000	550.74	1,43,276.73
D	Qualified Institutional Bidders (excluding Anchor Investors)	168	682,189,984	2,420,000	240.67	1,26,170.86
E	Anchor Investors	11	5,349,018	3,630,000	1.47	1,150.04
TOTAL		5,252,041	1,973,853,468	12,100,000	163.13	4,24,365.61

Final Demand

A summary of the final demand at different Bid prices is as under:

Sr. No.	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	Cumulative % to Total	Cumulative % to Total
1	204	518,121	0.02%	518,121	0.02%
2	205	104,466	0.00%	622,587	0.03%
3	206	20,424	0.00%	643,011	0.03%
4	207	37,605	0.00%	680,616	0.03%
5	208	50,508	0.00%	731,124	0.03%
6	209	39,399	0.00%	770,523	0.03%
7	210	270,825	0.01%	1,041,348	0.04%
8	211	52,026	0.00%	1,093,374	0.05%
9	212	57,408	0.00%	1,150,782	0.05%
10	213	316,089	0.01%	1,466,871	0.06%
11	214	560,073	0.02%	2,026,944	0.09%
12	215	1,947,195,180	83.08%	1,949,222,124	83.17%
13	Cut-off	394,472,379	16.83%	2,343,694,503	100.00%
Total		2,343,694,503	100.00%		

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being BSE on January 03, 2025.

A. Allotment to Retail Individual Bidders (after rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Retail Individual Bidders, who have bid at the Cut-Off Price or at the Offer Price of ₹ 215 per Equity Share, was finalized in consultation with the BSE. This category has been subscribed to the extent of 102.57 times. The total number of Equity Shares allotted in Retail Portion is 4,235,000 Equity Shares to 61,307 successful Retail Individual Bidders. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	69	4,028,024	87.94%	277,933,656	63.99%	69	5.37	3,72,53,10
2	138	263,787	5.76%	36,402,606	8.38%	69	5.37	24,35,91
3	207	96,244	2.10%	19,922,508	4.59%	69	5.37	89,01,00
4	278	44,520	0.97%	12,287,520	2.83%	69	5.37	41,05,55
5	345	38,637	0.84%	13,329,765	3.07%	69	5.37	35,35,33
6	414	17,411	0.38%	7,208,154	1.68%	69	5.37	15,87,00
7	483	16,562	0.36%	7,999,446	1.84%	69	5.37	15,18,90
8	552	7,154	0.16%	3,949,008	0.91%	69	5.37	6,55,55
9	621	6,857	0.15%	4,258,197	0.98%	69	5.37	6,21,00
10	690	15,182	0.33%	10,475,580	2.41%	69	5.37	13,80,00
11	759	3,514	0.08%	2,667,126	0.61%	69	5.37	3,105,00
12	828	3,283	0.07%	2,718,324	0.63%	69	5.37	2,760,00
13	897	39,265	0.86%	35,220,705	8.11%	69	5.37	36,225,00
	7380 allottees from serial no 2 to 13 (including one additional share)					1	3.47	470
Total		4,580,440	100.00%	434,372,955	100.00%			4,235,000

B. Allotment to Non-Institutional Bidders (more than ₹20 million and up to ₹1.00 million) (after rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Non-Institutional Bidders (more than ₹20 million up to ₹1.00 million), who have bid at the Offer Price of ₹ 215 per Equity Share or above, was finalized in consultation with BSE. This category has been subscribed to the extent of 404.88 times. The total number of Equity Shares allotted in this category is 605,000 Equity Shares to 626 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under (Sample):

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	966	220,319	92.34%	212,828,154	86.89%	966	538.21	925,504
2	1035	4,321	2.07%	5,103,266	2.08%	966	13.93	12,558
3	1044	3,281	0.54%	3,844,222	0.58%	966	4.18	3,864
4	1173	771	0.32%	904,383	0.37%	966	2.77	1,932
5	1242	623	0.26%	773,766	0.32%	966	2.62	1,932
6	1311	355	0.15%	465,405	0.19%	966	1.33	966
7	1380	1,316	0.55%	1,616,800	0.74%	966	5.13	4,830
49	4278	14	0.01%	59,892	0.02%	966	0.42	78
50	4347	17	0.01%	73,395	0.03%	966	0.34	347
51	4416	16	0.01%	70,656	0.03%	966	0.43	316
52	4485	38	0.02%	170,430	0.07%	966	1.16	966
53	4554	32	0.01%	145,728	0.06%	966	0.45	316
54	4623	565	0.24%	2,611,995	1.07%	1013	6.56	6,078
	In 4623 share category 1 additional share allotted in the ratio of 2 out of 6					1	2.6	2
Total		238,607	100.00%	244,951,656	92.44%			605,000

C. Allotment to Non-Institutional Bidders (more than ₹1.00 million) (after rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Non-Institutional Bidders (more than ₹1.00 million), who have bid at the Offer Price of ₹ 215 per Equity Share or above, was finalized in consultation with BSE. This category has been subscribed to the extent of 545.29 times. The total number of Equity Shares allotted in this category is 1,210,000 Equity Shares to 1,252 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under (Sample):

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	4692	127,326	93.99%	597,413,592	90.54%	966	25,280.7	1,095,444
2	4761	1,780	1.31%	8,474,580	1.23%	966	4,445	15,456
3	4830	1,569	1.18%	7,878,270	1.18%	966	6,523	14,490
4	4899	373	0.27%	1,827,327	0.28%	966	4,373	3,864
5	4968	290	0.21%	1,440,720	0.22%	966	3,290	2,898
6	5107	174	0.13%	876,438	0.13%	966	1.87	1,932
7	5166	137	0.10%	699,622	0.11%	966	1.27	1,932
349	93840	2	0.00%	187,680	0.03%	966	1.2	966
350	93969	1	0.00%	93,969	0.01%	966	0.1	966
351	96600	1	0.00%	96,600	0.01%	966	0.1	966
352	100050	1	0.00%	100,050	0.02%	966	0.1	966
353	103500	1	0.00%	103,500	0.02%	966	0.1	966
354	144900	1	0.00%	144,900	0.02%	966	0.1	966
355	163954	1	0.00%	163,954	0.03%	966	0.1	966
	1 additional share to 566 allottees from 1 to 355					1	5.11	568
Total		135,460	100.00%	659,799,873	100.00%			1,210,000

D. Allotment to QIBs (Excluding Anchor Investors) (after rejections)

Allotment to QIBs, who have bid at the Offer Price of ₹ 215 per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with the BSE. This category has been subscribed to the extent of 242.36 times of QIB Portion. As per the SEBI Regulations, Mutual Funds were allotted 5% of the Equity Shares of QIB Portion available i.e., 121,000 Equity Shares and other QIBs and unsatisfied demand of Mutual Funds were allotted the remaining available Equity Shares i.e., 2,298,000 Equity Shares on a proportionate basis. The total number of Equity Shares allotted in the QIB Portion is 2,420,000 Equity Shares, which were allotted to 147 successful QIB Investors. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Category	FIS/Bank's	MF's	IC's	NBFC's	AI's	FI/FCP	Others	Total
Allotment	685,337	138,078	68,422	703,171	360,094	464,898	Nil	2,420,000

E. Allotment to Anchor Investors

The Company, in consultation with the BRLMs, have allocated 3,630,000 Equity Shares to 11 Anchor Investors at the Anchor Investor Allocation Price of ₹ 215 per Equity Share in accordance with the SEBI Regulations. This represents 60% of the QIB Portion.

Category	Fis/Bank's	MF's	IC's	NBFC's	AI's	FI/FCP's	Others	Total
Allotment	Nil	Nil	Nil	1,489,365	1,675,023	465,612	Nil	3,630,000

CORRIGENDUM TO THE PROSPECTUS DATED JANUARY 03, 2025 - NOTICE TO INVESTORS (THE "CORRIGENDUM")

This is with reference to the Prospectus filed by our Company with the Registrar of Companies, Chandigarh ("RoC"). This Prospectus (the "Prospectus") is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, the website of the BSE Limited at www.bseindia.com and the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of the Book Running Lead Manager to the Offer, Aryanam Financial Services Limited at www.afsl.co.in. All potential investors should note that investment in equity shares through the prospectus, general investors should refer to the Prospectus which may be filed with the RoC in the future, including the section titled "Risk Factors". Potential investors should not rely on the DRHP filed with the SEBI in making any investment decision. Potential investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 27 of the Prospectus before making any investment decision.

The Board of Directors of our Company on January 03, 2025 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being BSE and has allotted the Equity Shares to various successful Bidders. The Allotment Advice-cum-Intimations and/or notices will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, the instructions to the Self Certified Syndicated Banks for unblocking of funds, transfer to Public Issue Account have been issued on January 04, 2025 and payment to non-syndicate brokers have been issued on January 06, 2025. The same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares Allotted to the successful Allottees have been updated on January 06, 2025 for credit to the respective Beneficial Owners' Demat Accounts. The details of the account details of the successful Allottees, number of Equity Shares allotted in the QIB Portion is 2,420,000 Equity Shares, which were allotted to 147 successful QIB Investors. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Allottees who have not specifically defined their share has the same meaning as described to them in the Prospectus.

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made will be hosted on the website of the Registrar to the Offer, MAS Services Limited at www.masserv.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the First sole Bidder, Bid cum Application Form number, Bidder ID, Client ID, PAN and the Registrar to the Offer, MAS Services Limited, at the address given below. The Equity Shares applied for, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and a copy of the Acknowledgement of the Designated Intermediary at the address given below:

MAS Services Limited
134 2nd Floor, Okhla Industrial Area Phase II, New Delhi 110020, India.
Tel: 011-2626281-83, 011-41232035
Email: info@masserv.com; Website: www.masserv.com
Contact Person: N. C. Pal; SEBI Registration No.: INR000000049

For Indo Farm Equipment Limited
On behalf of the Board of Directors
Sd/-
Naypreet Kaur
Company Secretary and Compliance Officer

Place: Chandigarh
Date: January 5, 2025

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF INDO FARM EQUIPMENT LIMITED.

INDO FARM EQUIPMENT LIMITED has filed a Prospectus dated January 03, 2025 ("Prospectus") with the Registrar of Companies, Chandigarh ("RoC"). The Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, the website of the BSE Limited at www.bseindia.com and the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of the Book Running Lead Manager to the Offer, Aryanam Financial Services Limited at www.afsl.co.in. All potential investors should note that investment in equity shares through the prospectus, general investors should refer to the Prospectus which may be filed with the RoC in the future, including the section titled "Risk Factors". Potential investors should not rely on the DRHP filed with the SEBI in making any investment decision. Potential investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 27 of the Prospectus before making any investment decision.

The Equity Shares offered in this offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 ("Securities Act") and may not be offered or sold within the United States (as defined in Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in reliance on, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares offered in this offer are being offered and sold outside the United States in offshore transactions in compliance with Regulation S under the Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no offering of Securities in the United States.

Auctores363/23

CONCORDIA INFRASTRUCTURE LTD.
(A STATUTORY ORGANISATION UNDER GOVT. OF WEST BANGAL)
St. George's Catta Road, Kolkata-700 021
Ph. No.: 033-2525341/33/2248-5833
Email: dir.ec.pldn@gmail.com

TENDERING NOTICE
Online E-Bids are invited for Handling of Containers (Cyclic Mode) at CRT Karamboli, (Gujarat).
Tender No: **CON/AREA-II/KEBG/HANDLING/2025/85993**
Estimated Cost: **₹ 2,23,69,720/-** (including GST) for Three (1+2) years.
Date of Sale (On Line): From 07/01/2025 at 15:00 hrs. to 21/01/2025 (upto 16:00 hrs.).
Last Date & Time of submission: On 22/01/2025 up to 16:00 hrs.
Date & Time of Opening: On 23/01/2025 at 15:30 hrs.
For eligibility criteria and other details please log on to www.concordia.com or eprocure.gov.in or www.tenderwizard.com. Bidders are requested to visit the website regularly. For complete details, log on to www.tenderwizard.com/CCIL.
Group General Manager/Area Head-II

HOOGHLY RIVER BRIDGE COMMISSIONERS

फास्टर न्यूज

रुपया वाढून ८५.६८ वर स्थिरवला

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजार आणि स्थिरवला. अमेरिकेने देण्यात आलेल्या अर्थसंशोधनाच्या निष्पत्तीवर अमेरिकी डॉलरची मजबूती वाढली आहे. यामुळे डॉलर मजबूत झाला. अमेरिकेने देण्यात आलेल्या अर्थसंशोधनाच्या निष्पत्तीवर अमेरिकी डॉलरची मजबूती वाढली आहे. यामुळे डॉलर मजबूत झाला. अमेरिकेने देण्यात आलेल्या अर्थसंशोधनाच्या निष्पत्तीवर अमेरिकी डॉलरची मजबूती वाढली आहे. यामुळे डॉलर मजबूत झाला.

आता चांदीसाठीही हॉलमार्किंग व्यवहाराचे आढावा घेण्याची 'बीआयएस'ला केंद्राची सूचना

'कोल इंडिया'चा 'आयआरईएल'शी करार

मुंबई, ६ जानेवारी: बीआयएस (बीआयएस) या संस्थेने केंद्राच्या सूचनेनुसार चांदीच्या व्यवहाराचा आढावा घेण्याची सूचना केली आहे. बीआयएसचे अध्यक्ष डॉ. वि. ए. शेट्टी यांनी याबाबतची सूचना केली आहे. बीआयएसचे अध्यक्ष डॉ. वि. ए. शेट्टी यांनी याबाबतची सूचना केली आहे. बीआयएसचे अध्यक्ष डॉ. वि. ए. शेट्टी यांनी याबाबतची सूचना केली आहे.



मुंबई, ६ जानेवारी: बीआयएस (बीआयएस) या संस्थेने केंद्राच्या सूचनेनुसार चांदीच्या व्यवहाराचा आढावा घेण्याची सूचना केली आहे. बीआयएसचे अध्यक्ष डॉ. वि. ए. शेट्टी यांनी याबाबतची सूचना केली आहे. बीआयएसचे अध्यक्ष डॉ. वि. ए. शेट्टी यांनी याबाबतची सूचना केली आहे.

मुंबई, ६ जानेवारी: कोल इंडिया आणि आयआरईएल (आयआरईएल) यांच्यात करार झाला आहे. कोल इंडिया आणि आयआरईएल (आयआरईएल) यांच्यात करार झाला आहे. कोल इंडिया आणि आयआरईएल (आयआरईएल) यांच्यात करार झाला आहे.

मुंबई, ६ जानेवारी: कोल इंडिया आणि आयआरईएल (आयआरईएल) यांच्यात करार झाला आहे. कोल इंडिया आणि आयआरईएल (आयआरईएल) यांच्यात करार झाला आहे. कोल इंडिया आणि आयआरईएल (आयआरईएल) यांच्यात करार झाला आहे.

सेवा क्षेत्राची लक्षणीय कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर

मुंबई, ६ जानेवारी: राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे.

मुंबई, ६ जानेवारी: राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे.

मुंबई, ६ जानेवारी: राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय सेवा क्षेत्राची कामगिरी डिसेंबरमध्ये वाढीचा दर चार महिन्यांच्या उंचांकावर पोहोचला आहे.

महाराष्ट्र राज्य वसाहत महामंडळ

मुंबई, ६ जानेवारी: महाराष्ट्र राज्य वसाहत महामंडळ (राज्य वसाहत महामंडळ) या संस्थेने नवीन वसाहतीची सूचना केली आहे. महाराष्ट्र राज्य वसाहत महामंडळ (राज्य वसाहत महामंडळ) या संस्थेने नवीन वसाहतीची सूचना केली आहे.

यूटीआय क्वांट म्युच्युअल फंड योजना दाखल

मुंबई, ६ जानेवारी: यूपीआय क्वांट म्युच्युअल फंड (यूपीआय क्वांट म्युच्युअल फंड) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. यूपीआय क्वांट म्युच्युअल फंड (यूपीआय क्वांट म्युच्युअल फंड) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

'ए-वन स्टील्स'चा आयपीओसाठी अर्ज

मुंबई, ६ जानेवारी: ए-वन स्टील्स (ए-वन स्टील्स) या कंपनीने आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. ए-वन स्टील्स (ए-वन स्टील्स) या कंपनीने आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे.

ठाणे महानगरपालिका, ठाणे

ठाणे महानगरपालिका (ठाणे महानगरपालिका) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. ठाणे महानगरपालिका (ठाणे महानगरपालिका) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

गवळपट्टी औद्योगिक विकास महामंडळ

गवळपट्टी औद्योगिक विकास महामंडळ (गवळपट्टी औद्योगिक विकास महामंडळ) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. गवळपट्टी औद्योगिक विकास महामंडळ (गवळपट्टी औद्योगिक विकास महामंडळ) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका (नवी मुंबई महानगरपालिका) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका (नवी मुंबई महानगरपालिका) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे (मध्य रेल्वे) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. मध्य रेल्वे (मध्य रेल्वे) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड (वेदांता लिमिटेड) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. वेदांता लिमिटेड (वेदांता लिमिटेड) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

श्री अर्वाजारात या वर्षात सावध पावले!

मुंबई, ६ जानेवारी: श्री अर्वाजारात (श्री अर्वाजारात) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे. श्री अर्वाजारात (श्री अर्वाजारात) या संस्थेने नवीन योजनेची सूचना केली आहे.

सकाळ अर्थविश्व मुंबई, मंगळवार, ६ जानेवारी २०२४